

Total No. of Questions : 4]

SEAT No. :

PB1368

[Total No. of Pages : 4

[6224]-528

T.Y.B.Com.

INSURANCE, TRANSPORT & TOURISM-III

356(K): Insurance

(2019 Pattern) (Semester - V) (Special Paper-III)

Time : 2½ Hours]

[Max. Marks : 50

Instructions to the candidates:

- 1) *All questions are compulsory.*
- 2) *Figures to the right indicate full marks.*

Q1) A) Fill in the blanks (Any 5) [5]

- i) The measures aimed at avoiding, eliminating or reducing the chances of loss production is covered by _____.
 - a) Risk Control
 - b) Risk Avoidance
 - c) Risk Financing
- ii) _____ is the extra payment done for administrative and capital cost.
 - a) Premium
 - b) Premium Loading
 - c) Interest
- iii) IRDA Act passed in the year _____.
 - a) 1972
 - b) 1999
 - c) 2000
- iv) In insurance industry till August 2000 has only two nationalised players, LIC and _____.
 - a) GIC
 - b) IRDA
 - c) SBI

P.T.O.

- v) Presently there are how many Insurance Ombudsman's offices in India?
- 19
 - 17
 - 14
- vi) ——— Committee suggested the re-opening up of insurance sector to private players.
- K.N. Malhotra
 - R.N. Malhotra
 - Narshimham

B) Match the following. [5]

- | Group 'A' | Group 'B' |
|--|---|
| i) Nationalization of Insurance sector | a) Organisation structure of GIC |
| ii) Insurance (amendment) Act, 2001 | b) A bank |
| iii) Four Tier | c) 1956 |
| iv) Provide security | d) Cooperative societies to carry on insurance business |
| v) CIL | e) Main purpose of insurance |
| | f) Constructive Total Loss |

Q2) Write short notes on (Any 2) : [10]

- Risk Management
- Guaranteed issue insurance
- Third Party Administrators
- FDP in insurance sector

Q3) a) What are the Principles of underwriting of insurance? [8]

b) What are the different techniques of transfer of insurance policy. [7]

Q4) a) What are the difference between Life and Non-life insurance? [8]

b) What are the challenges and future of Insurance business in India? [7]



Total No. of Questions : 4]

PB1368

[6224]-528

T.Y.B.Com.

INSURANCE, TRANSPORT & TOURISM-III

356(K): Insurance

(2019 Pattern) (Semester - V) (Special Paper-III)

(मराठी रूपांतर)

वेळ : 2½ तास]

[एकूण गुण : 50

- सूचना :-
- 1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
 - 2) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
 - 3) संदर्भासाठी मूळ इंग्रजी प्रश्नपत्रिका पहावी.

प्र.1) अ) रिकाम्या जागा भरा. (कोणत्याही पाच)

[5]

- i) तोटा उत्पादनाची शक्यता टाळणे, काढून टाकणे किंवा कमी करणे हे उपाय मध्ये समाविष्ट आहेत.
अ) जोखीम नियंत्रण
ब) जोखीम टाळणे
क) जोखीम वित्तपुरवठा
- ii) हे प्रशासकीय आणि भांडवली खर्चासाठी केलेले अतिरिक्त देणे होय.
अ) विमा हप्ता
ब) विमा हप्त्याचे ओझे
क) व्याज
- iii) IRDA कायदा वर्षात मंजूर झाला.
अ) 1972
ब) 1999
क) 2000
- iv) विमा उद्योगात ऑगस्ट 2000 पर्यंत एलआयसी आणि फक्त दोन राष्ट्रीयकृत व्यवसाय होते.
अ) जीआयसी
ब) आयआरडीए
क) एसबीआय

- v) सध्या भारतात विमा लोकपालची किती कार्यालये आहेत?
 अ) 19
 ब) 17
 क) 14
- vi) समितीने विमा क्षेत्रात खाजगी कंपनीना पुन्हा विमा व्यवसाय सुरु करण्याची सूचना केली.
 अ) के.एन.मल्होत्रा
 ब) आर.एन. मल्होत्रा
 क) नरसिंघम

- ब) जोड्या जुळवा. [5]
- | गट 'अ' | गट 'ब' |
|----------------------------------|--|
| i) विमा क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण | अ) GIC ची संघटनात्मक संरचना |
| ii) विमा (सुधारणा) अधिनियम, 2001 | ब) बँक |
| iii) चार स्तर | क) 1956 |
| iv) सुरक्षा प्रदान करणे | ड) विमा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी सहकारी संस्था |
| v) सीआयएल (CIL) | इ) विम्याचा मुख्य उद्देश |
| | फ) रचनात्मक एकूण नुकसान |

- प्र.2) टिपा लिहा. (कोणत्याही दोन) [10]
- अ) जोखीम व्यवस्थापन
 ब) हमी जारी विमा
 क) तृतीय पक्ष प्रशासक
 ड) विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक

- प्र.3) अ) विम्याच्या जोखीम स्वीकारण्याची तत्त्वे काय आहेत? [8]
 ब) विमा हस्तांतरित करण्याची विविध तंत्रे काय आहेत? [7]

- प्र.4) अ) जीवन आणि सामान्य विम्यामध्ये काय फरक आहे? [8]
 ब) भारतातील विमा व्यवसायाची आव्हाने आणि भविष्य काय आहेत? [7]

